

राज्य शासकीय कर्मचा-यांच्या विभागीय परीक्षा पराजीतून घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक-परोक्षा-१०१५/प्र.प्र. १५/९५-सतरा,
अंमलब, मुंबई-४०० ०३२,
दिनांक - २१ ऑगस्ट, १९९५.

- पहा : १. शासन परिपत्रक, क्रमांक-इसकसस-१००६/१७, दि. १५ जुलै, १९७६.
२. शासन परिपत्रक, क्रमांक-इसकसस-१००६/१७, दि. २ ऑगस्ट, १९७६.
३. शासन निर्णय, क्रमांक-इसकसस-१०८०/१७, दि. १७ एप्रिल, १९८०.

परिपत्रक :

राज्य शासकीय कर्मचा-यांच्या विभागीय परीक्षा महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियमाच्या कलम ४ अन्वये पराजीतून घेणे आवश्यक आहे. शासनाचे प्रघातः वर नमूद केलेल्या दि. २ ऑगस्ट, १९७६ च्या परिपत्रकान्वये सर्व संचालकीय विभागांनी त्यांच्या विभागाशी संबंधित असलेली व विभागीय परीक्षेत विविध केलेली सर्व पुस्तके पराजीत भाषांतरित करून मुद्रिते पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर दि. १७ एप्रिल, १९८० च्या आदेशान्वये त्याचा पुनरुच्चार करण्यात आला आणि प्रत्युत शासन निर्णयातील परिच्छेद-२ अध्ये सर्व विभागीय परीक्षा बाबुदे पराजीतून घेण्याच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर सूचना घेतून करण्याबाबत संचालकीय विभागांना येथे येथे तरतुदी वाचविण्यात आली.

२. तथापि, शासनाचा जो वेळीनंतरित आले आहे की, वर नमूद शासन निर्णयान्वये केलेल्या सूचना घेतून करण्यात येत नाही आणि अशी विभागाकडून विभागीय परीक्षेत येत केलेल्या पुस्तकांचे पराजीकरण करण्यात सुधदा आलेले नाही. बाबुदे सर्व संचालकीय विभागांना या अन्वये अशा सूचना देण्यात येत आहेत की, सर्व विभागीय परीक्षा बाबुदे घेतून घेण्यात याव्यात आणि त्यासाठी विविध केलेल्या ज्या पुस्तकांचे अद्यापि पराजीकरण करण्यात आलेले नसेल त्यांचे द्विभाषीक भाषांतरित करून त्यांची मुद्रिते पूर्ण कराव्यात. त्यावरून शासन आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही त्वरित

क्रमांक - संकीर्ण-१०२५/३७४५/१९-अ,
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक - ३१ ऑगस्ट, १९९५.

क/१२७११ म म म म म
[बा. शि. गायकवाड]
क. अधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग.

निवड नसती.

करावी. तत्संबंधीच्या संशुचित सूचना पाठ्यात भेजावयाची विभागाची जायला
प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांच्या निदर्शनास येतील सूचना जाणून
वेळीत त्यानुसार पुस्तकाचे अंदाजीकरण तातडीने हातावेगळे करण्याच्या सूचना
पाठ्यात.

तथा/-

[य. भा. जोशी]

उप. सचिव, महाराष्ट्र शासन.